

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
क्रमांक: भासंप-२०१४/प्र.क्र.१०९/२०१४/भाषा-१
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: १ डिसेंबर २०१४
कार्यालयीन आदेश

भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री.वि.ध.उंबरकर यांना या आदेशान्वये पर्यवेक्षक (हिंदी) या पदावरून भाषा अधिकारी (हिंदी) या पदावर रु.९३००-३४८०० या वेतनबँडमधील रु.४४०० या ग्रेड वेतनावर खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे.

१. त्यांचे विरुद्ध कोणत्याही दोषारोपाखाली विभागीय चौकशी प्रस्तावित किंवा प्रलंबित नाही.
या धारणेच्या अधिन राहून प्रस्तुत पदोन्नती देण्यात येत आहे.

२. सदर पदोन्नती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधिन राहून करण्यात येत आहे.
श्री.वि.ध.उंबरकर यांची भाषा अधिकारी (हिंदी) या पदावरील पदोन्नतीनंतर त्यांची पदस्थापना भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई येथील भाषा अधिकारी (हिंदी) या रिक्त पदावर करण्यात येत आहे.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१२०११५५७५४८७३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

धा.र.चिंदरकर
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) महालेखापाल (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १, मुंबई.
- २) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. (पत्राने)

- ३) भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रशासकीय इमारत, ५ वा मजला,
डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
श्री.वि.ध.उंबरकर यांना वरील आदेशात दर्शविलेल्या पदस्थापनेच्या अनुषंगाने भाषा
संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.
- ४) सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग / का.१२, मंत्रालय, मुंबई.
- ५) भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद ,पुणे
(द्वारा भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत.)
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ७) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ८) श्री.वि.ध.उंबरकर, पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई
द्वारा भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत.
- ९) मराठी भाषा विभागातील सर्व अवर सचिव, व कक्ष अधिकारी
- १०) निवड नस्ती.